

जिल्हा परिषदांमध्ये स्थापन करण्यात
आलेल्या महिला व बालकल्याण समितीने
राबवावयाच्या योजना.

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास व जलसंधारण विभाग
शासन निर्णय क्रमांक : झेडपीए १००६/१२०७/प्र.क्र.०८/पंरा-१
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२. दिनांक : २५ सप्टेंबर, २००६.

संदर्भ :- १) शासन निर्णय, ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्रमांक
झेडपीई १०/२००१/प्र.क्र.२०६/पंरा-१, दिनांक ६ नोव्हेंबर, २००१.
२) शासन निर्णय, ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्रमांक
झेडपीए १००६/१२०७/प्र.क्र.०८/पंरा-१, दिनांक २९ जून, २००६.


शासन निर्णय :-

महिला व बाल विकासाशी संबंधित विविध कार्यक्रम राबविण्यासाठी सर्व जिल्हा परिषदांमध्ये महिला व बाल कल्याण समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. महिलांना सर्व क्षेत्रात सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषद क्षेत्रात महिला व बाल कल्याण समितीने विविध योजना राबविण्याबाबत उपरोक्त शासन निर्णय क्र.१ अन्वये विविध अशा २४ योजनांसह सूचना देण्यात आल्या आहेत. सदर बाबतीत शासनाने फेरविचार करून महिला सक्षमीकरणासाठीच्या योजनांचा आढावा घेऊन सुधारित आदेश शासन निर्णय क्र.२ अन्वये १७ योजनांना मान्यता दिलेली आहे. त्यामुळे दिनांक ६ नोव्हेंबर, २००१ च्या शासन निर्णयामधील सूचना संपुष्टात येणे अपेक्षित आहे.

परंतु, या शासन निर्णयान्वये शासनाने असा निर्णय घेतला आहे की, महिला सक्षमीकरणासाठी शासन निर्णय क्र. (१)- झेडपीई १०/२००१/प्र.क्र.२०६/पंरा-१, दिनांक ६ नोव्हेंबर, २००१ व शासन निर्णय क्र.(२)- झेडपीए १००६/१२०७/प्र.क्र.०८/पंरा-१, दिनांक २९ जून, २००६ या दोन्ही शासन निर्णयांतील सूचना दिनांक ३१ मार्च, २००७ पर्यंत लागू राहतील. परंतु दिनांक ३१ मार्च, २००७ नंतर मात्र फक्त शासन निर्णय क्र.(२)- झेडपीए १००६/१२०७/प्र.क्र.०८/पंरा-१, दिनांक २९ जून, २००६ अन्वये दिलेल्या सूचना लागू राहतील. तथापि, दिनांक २९ जून, २००६ च्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार वस्तू/साहित्य खरेदीवर एकूण खर्चाच्या ३०% पेक्षा जास्त खर्च करू नये.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संगणक सांकेतांक 20060925165158001 असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,


(सुनील चव्हाण)
विशेष कार्य अधिकारी, महाराष्ट्र शासन.

प्रति,

१) प्रधान सचिव, महिला व बालविकास विभाग, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई,

- २) सर्व विभागीय आयुक्त,
- ३) सर्व जिल्हाधिकारी,
- ४) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
- ५) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी,
- ६) उप आयुक्त, महाराष्ट्र राज्य महिला आयोग, गृहनिर्माण भवन, बांद्रे (पूर्व), मुंबई - ४०० ०५१.
- ७) **आयुक्त, महिला व बालविकास आयुक्तालय, ३ चर्च रोड, पुणे - ४११००९,**
- ८) संचालक, एकात्मिक बालविकास सेवा योजना, कोकण भवन, नवी मुंबई,
- ९) सर्व मंत्रालयीन विभाग,
- १०) मुख्यमंत्र्यांचे सचिवालय,
- ११) सर्व मंत्री यांचे खाजगी सचिव,
- १२) सर्व राज्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक,
- १३) ग्राम विकास व जलसंधारण विभागाची सर्व कार्यासने,
- १४) निवड नस्ती, कार्यासन क्र.पंरा-१, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई.

प्रत,

- १) सचिव, महिलांचे हक्क व कल्याण समिती, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, मुंबई.
- २) सचिव, पंचायत राज समिती, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, मुंबई यांजकडे माहितीसाठी रवाना.